

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
- पाणलोट विकास घटक २.० या योजनेंतर्गत
Maharashtra State Cyber Treasury
करिता अपर मुख्य कार्यकारी अधिकारी,
वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांना
आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मृद व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक : केंपुयो-२०२५/प्र.क्र.७४/जल-८
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक : २५ जून, २०२५

वाचा :

१. मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र.केंपुयो-२०२२/प्र.क्र.१५/जल-८, दि.२७.०४.२०२२.
२. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४७/कोषा प्रशा-४, दि.०३.०८.२०२३.
३. वित्त विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५१/कोषा प्रशा-४, दि.१०.१०.२०२४.
४. मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र.केंपुयो-२०२४/प्र.क्र.१२६/जल-८, दि.२९.१०.२०२४.
५. मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र.केंपुयो-२०२५/प्र.क्र.६३(e-१०८२०६०)/जल-८, दि.१७.०४.२०२५.
६. वित्त विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५४/कोषा प्रशा-४, दि.२३.०४.२०२५.
७. मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र.केंपुयो-२०२५/प्र.क्र.७४/जल-८, दि.१०.०६.२०२५

प्रस्तावना :

केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरांवरील रोख व्यवस्थापनामध्ये अधिक परिणामकारकता साधण्यासाठी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS), राज्याची एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन माहिती प्रणाली (State IFMIS) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची ई-कुबेर (e-Kuber) प्रणाली यांच्या एकात्मिक रचनेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरीत करण्यासाठी "SNA-SPARSH" (समायोजित प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतरण - Real Time System of Integrated Quick Transfer) ही निधी प्रवाह कार्यपद्धती विहित करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यास अनुसरून वित्त विभागाने संदर्भाधीन क्र.२ येथील दि.०३.०८.२०२३ च्या परिपत्रकान्वये केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ई-कुबेर प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर (Just-in-Time) वितरीत करण्याबाबत "SNA-SPARSH" या पर्यायी वापराच्या कार्यपद्धती

संबंधी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी SNA प्रणालीमार्फत वितरित न करता “SNA-SPARSH” या प्रणालीद्वारे वितरित करण्याच्या सूचना प्राप्त आहेत.

२. त्यास अनुसरून संदर्भीय क्र.४ च्या शासन निर्णयान्वये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना — पाणलोट विकास घटक २.० या योजनेकरिता सह / उप सचिव (जल-८), मृद व जलसंधारण विभाग यांना समन्वय अधिकारी (Nodal Officer) व मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांना एकल समन्वय यंत्रणा (Singal Nodal Agency) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

३. वित्त विभागाने शासन निर्णय, दि.२३.०४.२०२५ अन्वये SNA-SPARSH कार्यपद्धतीने केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वेळेवर (Jus-in-Time) वितरीत करण्यासाठी “महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार” (Maharashtra State Cyber Treasury) कार्यालयाची स्थापना केली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद ६ मधील तरतुदीनुसार केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना — पाणलोट विकास घटक २.० करिता वित्त विभागाच्या मान्यतेने संदर्भीय क्र.७ येथील दि.१०.०६.२०२५ च्या शासन निर्णयान्वये “SNA-SPARSH” प्रणालीद्वारे देयके अदा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांना महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार कार्यालयावरील आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले होते. सदर शासन निर्णय अधिक्रमित करून अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांना महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार कार्यालयावरील आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना — पाणलोट विकास घटक २.० या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार कार्यालयावरील (Maharashtra State Cyber Treasury) आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे यांना घोषित करण्यात येत असून, संदर्भीय क्र.७ येथील दि.१०.०६.२०२५ चा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम १५६ अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून, तसेच शासन निर्णय, वित्त विभाग दि.२३.०४.२०२५ मधील तरतुदीनुसार वित्त विभागाने अनौसं. क्र.२२४/२०२५/कोषा प्रशा-५, दि.२४.०६.२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०६२५१८२८०६९७२६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(र. शि. व्हटकर)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
- २) सचिव (मृद व जलसंधारण) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
- ३) आयुक्त, मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे.
- ४) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर,
- ५) प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर,
- ६) अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा, पुणे.
- ७) संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ८) अपर आयुक्त (जलसंधारण), मृद व जलसंधारण विभाग, पुणे / छत्रपती संभाजीनगर / नागपूर,
- ९) सर्व प्रादेशिक जलसंधारण अधिकारी,
- १०) सर्व जिल्हा जलसंधारण अधिकारी,
- ११) संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई,
- १२) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई (प्रसिध्दी करीता),
- १३) सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
- १४) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- १५) उप सचिव (जल-८), मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १६) वित्त विभाग (कोषा प्रशा-४ / कोषा प्रशा-५ / अर्थसंकल्प-३ / अर्थसंकल्प-१७) (व्यय-१५), मंत्रालय, मुंबई,
- १७) जल-८ (निवडनस्ती), मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.